

## FYBA- इतिहास- भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

### History of Indian Freedom Movement (१८५७ to १९४७)

- ब्रिटीश सत्तेच्या उदयाची व दृढीकरणाची पार्श्वभूमी तसेच ब्रिटीश धोरणांचा भारतीय समाज जिवनावर पडलेला प्रभाव ज्ञात होतो.
- भारतीय प्रबोधन (Indian Renaissance) व राजा राममोहन रॉय यांची भूमिका याचे आकलन होते.
- भारतीय समाजसुधारकांनी केलेल्या कार्याचा परिचय होतो.
- १८५७ च्या उठावाबद्दल इत्यंभूत प्रबोधन होते.
- भारतीय राष्ट्रीय सभेचा उदय व कामगिरीचा विद्यार्थ्यांना परिचय होतो.
- ब्रिटीशांनी राबविलेले विविध सुधारणा कायदे व तरतुदी यांचे अवलोकन होते.
- गांधी युगाबद्दर तसेच त्यांच्या आंदोलनाशी संबंधित घडामोडींबद्दल आकलन होते.
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल एकुणच विद्यार्थी अवगत होतो.

## FYBA- History of Civilization (संस्कृतिचा इतिहास)

### (from Stone age to १४५३ A.D.)

- अश्मयुगीन समाजाचे विश्व व तत्कालिन धार्मिक आणि सामाजिक कल्पनांचा बोध होतो.
- भारताबाहेरील विविध संस्कृतीने केलेल्या प्रगतीचा बोध विद्यार्थ्यांस होतो.
- प्राचीन जगातील विविध धर्मांचे तत्वज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होते.
- मध्ययुगीन काळातील सरंजामशाहीचे स्वरूप व वैशिष्ट्ये याचे आकलन होते.
- जगातील प्रमुख ईस्लामिक सत्ता जसे, अरब व तुर्क यांनी दिलेल्या योगदानाची माहिती मिळते.

## **SYBA- इतिहास- आधुनिक भारत (Modern India) (१७५७-१८५७)**

- प्लासीच्या युद्धावेळची भारताची राजकीय परिस्थिती याबद्दल माहिती मिळते.
- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील प्रशासन व्यवस्था तसेच विविध कायदे यांचा अभ्यास होतो.
- ईस्ट इंडिया कंपनी तसेच भारतीय एतद्देशीय सत्ता यांच्यातील संबंधाविषयी आकलन होते.
- ब्रिटीशांनी भारतात केलेल्या सत्तेचा विस्तार व त्याचे भारतीय राजकीय व सामाजिक जीवनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करता येतो.
- ब्रिटिशांचे भारताविषयक आर्थिक धोरण कसे होते व त्याचा भारतीय हस्तोद्योगांवर काय परिणाम झाला ह्याचे अवलोकन आपणास होते.
- भारतीय प्रबोधन म्हणजे काय? तसेच राजा राममोहन रॉय यांची भूमिका समजून घेता येते.
- १८५७ चा उठाव स्वातंत्र्यसुद्ध की बंड त्याची कारणे व परिणाम ह्यांचा साकल्याने अभ्यास होतो.

## **TYBA- इतिहास- प्रवास आणि पर्यटन (Travel and Tourism)**

- पर्यटन म्हणजे काय? व पर्यटनाचे प्रकार व व्याप्ती ह्याविषयी माहिती मिळते.
- पर्यटनात नियोजन, जाहिरात, विपणन, वाहतुक, निवासव्यवस्था ह्या घटकांविषयी सखोल ज्ञान मिळते.
- भारतातील लेणी, किल्ले, वास्तुसंग्रहालये ह्याबद्दल सखोल माहिती मिळते.
- थंड हवेती ठिकाणे, समुद्रकिनारे तसेच पर्यटन केंद्र, क्रिडा व शिक्षण यांच्यातील संबंधाविषयी चर्चा होते.
- राष्ट्रीय विकासात पर्यटनाचे महत्व, पर्यटन व रोजगार, पर्यटन व आर्थिक विकास ह्याबद्दल आकलन होते.

- ऐतिहासीक स्थळ भेट देणे व प्रत्यक्ष अहवाल लेखनामुळे प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडते.